

अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतक-यांना
कर्जावरील व्याजमाफी या योजनेसाठी महसुली
खर्चाचे नविन लेखाशिर्ष निर्माण करणे.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्र. संकिर्ण-०३२४/प्र.क्र.९७/१८-स,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक-०३.०१.२०२५

वाचा:-

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. सीएलएस २०१५/प्र.क्र.४०/म-३, दिनांक १३.०४.२०१५
- २) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. गारपीट ०४१५/प्र.क्र.१५१/२-स, दिनांक ०७.०७.२०१५

प्रस्तावना :-

राज्यातील माहे फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे काही प्रमाणात जिवीत हानी व वित्त हानी झाली आहे. तसेच शेतजमीन आणि शेत पिकांचे देखिल काही प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यामध्ये फेब्रुवारी व मार्च २०१५ या कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जिवीत व वित्त हानी पोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत करण्याबाबत मा. मंत्री मंडळाने दि. १४.०४.२०१५ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ या कालावधीत पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जिवीत व वित्त हानीमुळे बाधित आपद्ग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा शासन निर्णय महसूल व वन विभाग दि. १३.०४.२०१५ अन्वये घेतला होता. त्यानुषंगाने सदर मदत देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या लेखाशीर्षामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महालेखापाल कार्यालयानी दिले आहेत.

२. महालेखापाल यांच्या निर्देशानुसार लेखाशीर्ष सुधारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेसाठी खालीलप्रमाणे नविन महसुली खर्चाचे लेखाशीर्ष निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

मागणी क्र. व्ही-०२ २४३५- इतर कृषिविषयक कार्यक्रम ६०- इतर १०१- शेतक-यांसाठी कर्जमाफी योजना (००) (००) (०६) अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी (कार्यक्रम) (२४३५ ०२२२)	Demand No-V-2 2435- Other Agriculture Programme 60 -Other 101 - Scheme for Debt relief to Farmers (00) (00) (06)Waiver of interest on loan of the farmers affected by Unseasonal rain and Hailstorm (Scheme) (2435 0222)
--	---

२. सदर शासन निर्णय, नियोजन विभाग यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौ. ६७०/२०२४, दिनांक ०९.०८.२०२४ अन्वये व वित्त विभाग यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौ.सं. ६४२/२०२४/व्यय-२, दिनांक ०७.१०.२०२४ अन्वये व प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी) -१, महाराष्ट्र यांचे अनौपचारिक संदर्भ क्र.सं:ख.वि/चा-१/सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग/यूओआर-५९/२०२४-२५/४६८, दिनांक १८/०७/२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०१०३१२५६४०८५०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(राहुल शिंदे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा महाराष्ट्र-२, मुंबई.
- ४) अधिदान व लेखा अधिकारी, पुणे.
- ५) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, पुणे.
- ६) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व).
- ७) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (सर्व),
- ८) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सर्व),
- ९) वित्त विभाग (अर्थसंकल्प-१३/व्यय-२)/ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) अवर सचिव (कार्यासन १७-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) निवडनस्ती (कार्यासन १८-स).